

६. पर्यावरणीय जनजागृती :

पर्यावरणाचा होणारा ज्हास सार्वांगिक करिता आणि पर्यावरणीय संतुलन टिकविण्यासाठी मानवाची भूमिका अत्यंत मोलाची आहे. पर्यावरणाचे महत्व सर्वांना कळावे यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. वृक्ष, हवा, पाणी, भूमि, प्राणी, खरिजे, ऊर्जा, प्राणी, खरिजे, ऊर्जा साधने, वन्यजीव, जलचर यांच्या संरक्षण संवर्धन झायंक्रमाचा विस्तार करणे, शिकारी, मांस विक्री, प्रदुषण यावर कठोर कायदे करून अंमलबजावणी करणे. सरकारी संस्था, खाजगी संस्था, सुरक्षेत तरुणांनी वृत्तपत्रे, रेडीओ, टी.व्ही., सोशल मिडीया या संघनांवर पर्यावरणीय घटकांचे महत्व सामान्य जनते पर्यंत पोहचविणे गरजेने आहे. तसेच शालेय स्तरावर अभ्यासक्रमात पर्यावरण विषयांचा अभ्यास समाविष्ट करणे अनिवार्य असले पाहिजे.

निष्ठा:

१७ व्या शतकात जगतगुरु तुकाराम महाराजांनी वृक्ष वल्ली आम्हा सोयरे बनवरे! असा अभंग लिहीला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुधा जनतेला आजापत्रातून वृक्षांचे महत्व सांगितले २१ व्या शतकातील मानवाने मंटो ट्रेन, बूलेट ट्रेन, जेट विमाने, क्षेपणास्त्रे यांची निर्मिती केली. मानव चंद्रावर, मंगळावर व शुक्रावर पोहचला परंतु आर्थिक विकास वरोबर पर्यावरणांचे मोल विसरला आर्थिक विकासा प्रमाणेच खाशवत विकास सुधा झाला पाहिजे यावर मानवाने भर द्यावा. तरच गंगेचिक विकास करता येईल.

संदर्भ

१. डॉ. घारपुरे विठ्ठल : "पर्यावरणशास्त्र", पिंपळापुरे अंण क. पद्मिनशस, नागपूर, जून २००५

२. सवदी ए.बी. : "पर्यावरणशास्त्र", निराली प्रकाशन पुणे फ्रेवारी २०१३

३. डॉ. चौरसिया राम आसरे : "पर्यावरण भूगोल", किताब महल एजन्सीज इलाहाबाद १९९८

४. प्रा. डॉ. घोलाप रं.प.न. "पर्यावरणशास्त्र" निर्शकांत प्रकाशन पुणे, डिसेंबर २०००

५. विविध वृत्तपत्रे :



12

हवामानबदल आणि जलस्रोत : एक अभ्यास

प्रा. एन. व्ही. नरुले

भूगोल विभाग प्रमुख

इंदिरा महाविद्यालय, कळंब, जि.—यवतमाळ.

प्रस्तावना:-

मानवाने आपले जीवन सुखकर करण्यासाठी नैसर्गिक साधनांचा शोध घेवून उपयोग करून घेतला. परंतु नैसर्गिक साधने मर्यादित असल्याने त्यांचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे. हल्ली काही नैसर्गिक साधनसंपत्तीचा क्षय होताना दिसून येत आहे, त्यामुळेच त्याचा मानवी संस्कृतीवर प्रभाव पडत आहे. पर्यावरणाचे संतुलन बिघडून वैशिक स्तरावर प्रदुषणाची समग्र्या निर्माण झाली आहे. पर्यावरणाचे संतुलन बिघडल्याने भारतात गेल्या तीन वर्षात काही राज्यात तसेच अनेक खेडयामध्ये अवर्षण व दुष्काळी स्थिती आहे. देशातील जवळपास २५६ जिल्ह्यामध्ये अधिकृतरित्या दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, उत्तर प्रदेशात बुदेलखंड, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक इत्यादी भागातील परिस्थिती गंभीर आहे. विहीरी, तलाव, धरणेही कोरडी पडलेली आहे. नद्या सुकलेल्या अवस्थेत आहेत. आजच्या औद्योगिक युगात वाढत्या प्रदुषणामुळे आणि पर्यावरणीय संकटामुळे हवामानात मोठ्या प्रभाणावर बदल घडून येत आहे. हवामान बदलाची कारणे:-

हवामान बदल हा पश्चिमीच्या अंतर्गत किंवा बाह्य घटनांचा परिणाम असून त्यासाठी दोन बाह्य पटक महत्वाने मानले जाते. पश्चिमीच्या परिप्रेमणात हळूहळू बदल होत आहे, हा बदल अनेक ग्रहांच्या गुरुत्वाकार्यांनी शक्तीमुळे तसेच आकाशगोचर्या मध्यात असलेल्या सौरप्रणालीमुळे झालेला आहे. दुसरे म्हणजे

प्रकारे हातवाल हो नान प्रकारे होताना आहेही आहे आहे, येतु याचा सौरक्षितवार काहीही परिणाम डाळेला नाही, मात्र अचाचा के येण्याचे किंवद्या याचाचे वटल दिसून आलेला आहे. पण याची गेल्या १६००० वर्षांमध्ये एका निश्चित घटांभोवती परिवर्तनाकरीत आहे, जेव्हा पण्याचा अक्ष मुर्याच्या असारी जबल असती तेका वातावरणात (हवामानात) वटल जापवती.

हरितगृहवायूंचा परिणाम :—

याचाचे मुर्याच्या लक्ष्यात येण्याच्या वातावरणात वर्क्या कृतान त्यावरीली खिल प्रकारव्या वायूची निर्मिती होते, ती किंवद्या तुक्ता अंतराळात दिसतात तेका त्याचा काही भाग वातावरणात झालेला महात्वाचे स्फृतीजे पण्याचा पृष्ठभाग अंतराळात दिसतात सोडतात. त्यामुळे तपार डाळेले काही वायू तुक्ता दृश्योवर येतात, उद्यामुळे यातावरणात तुमा निर्मित दृश्योचा समस्तोलपणा कायम गहतो, याचाचे हरितगृह वायू म्हणतात. यात प्रामुख्याते कार्बन डाय ऑक्साईड, नायट्रम ऑक्साईड, निथेन, वाप्ट, क्लोरोफ्लूरोक्लोरीन, आणि ओझेन हे वायू आहेत. मुर्याचाचा काही भाग जांपणाऱ्याचा वातावरणातून दृश्योवर येतो.

(१) जांपून त्याचे रपांतर इन्हेंड विकारणा मध्ये होते. (उणा पृष्ठभाग), (२) वातावरणात इन्हेंड किंविते प्रसरवली जातात, त्यापैकी काही, (३) हरितगृह वायू यांत्रून वितात आणि, (४) मुक्ता तो पृथ्वीच्या पृष्ठभागावरूपे मिहुतात, काही इन्हेंड किंविते हरितगृह वायू मध्ये ओहरी जल नाहीत आणि, (५) काही असराळात जातात. मानवाच्या कृतीमधून वातावरणात अंतिमित हरितगृह वायू मोडता जातो, (६) अंतराळात पाहवण्यापूर्वी इन्हेंड किंविते प्रमाण वर्णते, यामुळे त्यांत वायू परिणाम होतो आणि दृश्योच्या नापमानात वाढ झेते.

एकूणत्र पण्याची तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी ईंटनगरफ्रायूची भूमिका महत्वाची आहे. परन्तु हरितगृह वायूचे प्रमाण जास्त डाळत्याच्या ने हानिकारक तरुन जागानंतर हवामानात कमालीचा वटल होतो.

हवामान वटलाचे पुरावे :—

आयरिंगी (२०१०) च्या पाचव्या मुल्यांकन

अद्यात्मानुसार जगात त्यामानात वटल तात असल्याचे निश्चित करणारे असेही याचे वटलव्याप्त आवृत्त अलोकदृश्या काही दगडांमध्ये तापमानात विश्लेषणावर डाळेली दिसून येते. नवीन २०१० वर्षातून यांतीच्या तापमानात यत्न वटल तात आहे. इतर वटलव्याप्त (२०१८) नव्यातून १९८३ ने २०१० ला ३० वर्षांमध्ये विश्लेषणावर नव्या १८०० वर्षांतीला गवत तुणा आवृत्त आहे. हवामानवटलाचा त्रिलक्ष्मीतांत्रिक दोषांमध्ये अभ्यासण्याच्या पद्धती :—

त्रिलक्ष्मीतांत्रिक दोषांमध्ये विश्लेषणावर नव्यातून येताना, हरितगृह वायूचे प्रमाण आरोग्य वातावरणातील वटल अभ्यासण्यासाठी लांबावृत्त क्लायमेंट मार्टिन्स (जीमीएम) ही पद्धत आहे. यामध्ये वातावरण, होम, भूपृष्ठ, मानवी परिणामांचा अभ्यास वर्गावर येतो. जीमीएम पद्धतीचे प्रक्रिया श्री डॉ ग्रीष्मेचा वापर केला जातो.

हवामानवटल आणि उपायांजना :—

आयरिंगीच्या म्हणन्यानुसार विश्लेषणावरूपी दुल्द्वृत विष्याची प्रक्रिया ही नैमित्तिक आहे. यात दुल्द्वृत विष्याच्या विगवेगावृत्त्या पद्धती आहे. हरितगृहवायूचे स्वेत कर्मी करण्यासाठी मानवानी केलेला हम्मेशा प्रकारे उपायांजना होय. जाती आणि वर्नितवरणाच्या माध्यमातृत हरितगृहवायूचे मोठ्याप्रमाणावर उपरामन करता येवू शकते, जर उपरामन मोठ्याप्रमाणावर डाळते तर मामाजिक जीवनावर त्याचे परिणाम कर्मी होवून लोकाना क्षती पोहचणार नाही. कर्मी उपरामन म्हणजेच व्यापक हवामानवटल, की ज्यात मोठ्या प्रमाणात गमावोजनाची आवध्यकता असते हरितगृह वायूचे उपरामन गेश्वण्यासाठी ही प्राथमिक गरज आहे.

विविध स्तरावर असलेले आर्थिक व्यवहार उपरामन याचे पर्यावरण— संवेदनशील स्वेत, तसेच जे दोन मर्यादित आर्थिक व्यवस्थेवर अवलंबून आहे. भारतातील गेतांगी जीवीवर आधारित असेही उद्योगघरे कर शकतो उदा. दुर्भाग्यवसाय महात्यपाळन, फलमवर्धन, पशुसंवर्धन इत्यादी. नवीकरणाच्या उर्जा महणजेच जलविद्युत हे पर्यावरणाचे मंगळण करते, तसेच उजेंवो गरज भागवते, नवीकरणीय उजेंचे घरेच प्रकार हरितगृह वायूची निर्मिती करत नाहीत.

जागीरोना वापर आणि व्यवस्थापन :—

हवामान बदलाच्या उपशमनात्ताठी व्यवस्थापन प्रक्रिया याचाही जलस्रोतावर परिणाम होते काही प्रक्रियामध्ये मातीतोल कार्बनचे प्रमाण घटवित ठेवण्याचा सल्ला दिला जातो, वनस्पतींचे निक आन्धार, चारमाही पिकांची लागवड, कमी वापर केलेली नांगणी हैन्यांनी मुळे मातीची भूग झासी होउन पाण्याची गुणवत्ता गुणारंते.

वृक्षारोपण किंवा वनीकरण :

वृक्षारोपण किंवा वनिकरणाचे प्रमाण जास्त असलेल्या प्रदेशात हवामान बदलाचा कमी परिणाम हिसून येतो. कारण वज्र हे प्रकाशमंशलेपण प्रक्रियेत कार्बन डाय आक्सार्ड शोपूण घेतात. तसेच निकम्मामुळे पर्यावरण नांगले शहते, जलीय चक्रासाठी तांचे अनन्यसाधारण महन्य आहे.

नवीन लागवड करण्यात आलेले वृक्ष जास्त झाणी झोपून घेतात. म्हणून जुळ कटीबंधीय प्रदेशात तांकेच्या तांश्यारोपणाचा भूपृष्ठीय जलावर आणि नदी इव्वाह प्रणालीना गंभीर परिणाम होतो. म्हणजेच जमिनीची होतांगी शुप थांवते, वाहणारे पाणी थांवते यामुळे झाडांचे वय बढते. वनीकरण किंवा वशक्षारोपणाच्या माध्यमातून जलसंवर्धन होते, तसेच लहान प्रमाणात येणारे पूर थांवतात.

हवामानबदलाचा भारतीय जलस्रोतांवर होणारा परिणाम :

चारमाही वाहणाच्या नद्या आणि मोठ्याप्रमाणात नलावांची सख्त्या यामुळे भारत हा जगातील एक अद्रंता (ओलावा) असणारा प्रदेश आहे. गंगा, सिंधू, ग्रन्हपुत्रा या चारमाही वाहणाच्या मोठ्या नद्या पाण्याचे खोत आहेत. हा प्रवाह पाउसमान नसणाच्या काळात कमी होतो. चारमाही वाहणाच्या नद्या मुख्यत्वे पावसाचे पाणी आणि जमिनीत पाण्याचे पुनर्भरण यावर अवलंबून असतात. तापमानात होणारे बदल, एकूण पर्जन्यमान ईन्यांदी गोष्टीचा नद्यांच्या प्रवाहावर नाबऱ्योब परिणाम होतो. भारताची अर्धव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे, त्यामुळे हवामान बदलाचे भविष्यातील परिणाम भयकर असणार आहेत. वाहती लोकगळ्या, त्याप्रमाणात लागणार्ग उर्जा, पाणी आणि अन्नानी चाढत जाणारी पाणी यामुळे शेती प्रदेशावर ताण पडणार आहे.

हिमालयीन प्रदेशातून वाहणाच्या तीन भव्या एकूण पाण्याच्या ६० टक्के गरज भागवत आहे, यावरुन या नद्यांचे महत्व अधिक आहे. हिम आणि बर्फांचे वितळणे यावर यांचा प्रवाह अवलंबून आहे. त्यामुळेच या नद्यांवर जागतिक हवामान बदलाचा ताबऱ्योब परिणाम होतो. हिमनगाच्या वितळण्याने प्रमाण यापूढे बाबून जाणार असून भारतातील हवामान बदलाचा फकर मोठा खोक्ता निर्माण होणार आहे. २१ व्या शनकलत दुष्काळ आणि पुराचे बाढलेले प्रमाण आपल्याला यामुळेच दिसून येत आहेत. दुष्काळ आणि पुराचा फटका समाजातील सर्वच व्याकतींना बसतो म्हणून आता दुष्काळ आणि पूर व्यवस्थापन हे हवामानबदल आणि जलस्रोत याना समोर ठेवून करावे लागणार आहे. उन्ह्या दागाच्या पूर्णमुळे जलसाठ्याच्या तळभागावर गाळ जमा होणे ही धोक्याची घटा आहे.

भारतातील जलस्रोतांसंदर्भात हवामान बदलाच्या दृष्टिने करावयाच्या गोष्टी :

१. देखरेखीच्या दृष्टिने सुलभ असे जलविद्युत प्रकल्पांचे जाळे जास्तीत जास्त प्रमाणात उभागवेत.

२. सद्य परिस्थितीत असलेल्या प्रत्येक खोन्यातील उपलब्ध जलसाठ्यांचे अद्यावतीकरण करावे.

३. भविष्यातील हवामान बदलाचा पर्जन्यमानाची वारंवारिता आणि घनता यावर होणारा परिणाम हा सद्याच्या स्थितीवरून अभ्यासावा.

४. प्रादेशिक व खोन्यांच्या पातळीवर फायदेशिग असा उर्ध्वगमी जीसीएम प्रकल्प उभारावा.

५. कार्बनचे उत्सर्जन व उपलब्ध जमिनीवरील पाणी यांचा एकमेकांशी असलेल्या संबंधाचा अभ्यास (विशेषत: सागरकिनारी प्रदेशासंबंधी) करावा.

६. जमिनीचा उपयोग आणि आन्तर्गत यावर कार्बन उत्सर्जनाचा परिणाम याचे मुल्यमापन करून त्याचा जलस्रोतांवर होणाच्या परिणामाचा अभ्यास करावा.

७. कार्बनचे उत्सर्जनाचा शहरी भागातील पर्जन्य घनता, कालावधी, आणि वारंवारिता यांच्या संबंधावर अभ्यास करावा.

८. शेतीतरील हवामानविषयक व जलविद्युत विषयक युक्तांनांचे प्रमाण, दातकता, वारंवारिता यांचे मुल्यमापन करावे.

13

९. धरणे, नव्या, तलाव यांच्या तल्याशी जमा होणारा गाळ आणि त्याचे व्यवस्थापन करावे.

१०. जलविद्युत प्रकल्पाचा आढावा, निर्मिती आणि संचलन हे बदलत्या परिस्थितीनुसार करावे.

११. अनेक ठिकाणची परिस्थिती लक्षात घेवून जलक्षेत्रात पर्याप्त अशा पायाभूत सुविधांची निर्मिती करावी.

१२. आकडंवारी गांवा करून एकात्मक जलसंग्रहात व्यवस्थापन अंमलात आणावे (IWRM) इंत्यादी.

निष्कर्षः—

एकूणच अलीकडीच्या काही वार्गमध्ये हवामान वदलाच्या कारणाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्याच्या पद्धतीने फार मोठा बदल झालेला दिसून येत आहे. नैसर्गिक विविधता हे पर्यावरणाचे मुख्य वैशिष्ट्य आहे, भौतिक तत्वानुसार जगातील सागरावर उप्पाता वाढलेली दिसून येत आहे. नैसर्गिक वाहय घटकात झालेले बदल हे काही वर्षपासून झालेल्या हवामानबदलाचे कारण ठरलेले आहे. पृथ्वीचा पृष्ठभाग, मागरी भाग, वातावरण या सर्वांवर हवामानबदलाचा, वाढलेल्या उप्पातचा परिणाम जाणवत आहे.

संदर्भ :—

- १) पर्यावरणीय भूगोल — डॉ. यू. वी. सिंह
- २) भारताचा समग्र भूगोल — ए. वी. सवदी व पी. एम. कोठेकर
- ३) योजना विशेषांक



बुलडाणा जिल्हातील लोकसंख्येच्या घनतेचे अभिक्षेत्रीय व कालीक विश्लेषण.

डॉ. साधना सं. खंडार (भेंडकर)
वसतंगव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान
मंस्था, नागपूर.

प्रा.संदिप रु. मसराम
वसतंगव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान
मंस्था, नागपूर.

सारांशः

लोकसंख्येच्या अभ्यासात लोकसंख्येच्या घनतेला महत्त्व आहे. विशिष्ट क्षेत्रात किती लोकसंख्या सामावली आहे. याचे गुणोत्तर म्हणजे लोकसंख्येची घनता होय. प्रस्तुत संशोधनात बुलडाणा जिल्हातील ग्रामीण व शहरी घनतेचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आलेला आहे. कोणत्याही प्रदेशाच्या विकासासाठी लोकसंख्येचा तपशिलवार अभ्यास करणे गरजेचे असते प्रस्तावना:

बुलडाणा जिल्हा हा विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. विदर्भाच्या पश्चिम दिशेला असलेला जिल्हा सारखूतित दूपिनेही महत्त्वाचा आहे. लोकसंख्या शास्त्रीय घटकाचे विश्लेषण करण्याकरीता नेथील लोकसंख्येच्या घनतेचा अभ्यास केला जातो. लोकसंख्येची घनता ही एखाद्या प्रदेशातील दर चौकि. मी भागात गहणाऱ्या लोकांने सरासरी प्रमाण दर्शविते. प्रस्तुत संशोधन ऐपर मध्ये बुलडाणा जिल्हातील लोकसंख्येच्या एकूण, ग्रामीण, व शहरी घनतेन १९९१, २००१ व २०११ यानुसार तालुकनिहाय अभ्यास करण्यात आला आहे.